

कर्ज खात्याचे SMA आणि NPA म्हणून वर्गीकरण करण्याबाबत ग्राहक जागरूकता

RBI नियमानुसार दिवसाच्या अखेरच्या प्रक्रियेचा विशिष्ट संदर्भ घेऊन, थकीत कर्जाची तारीख, SMA आणि NPA वर्गीकरण आणि अपग्रेडेशन या संकल्पनांबद्दल आमच्या ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी हा संदेश आहे.

12 नोव्हेंबर 2021 आणि 15 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मास्टर डायरेक्शन - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी - स्केल बेस्ड रेग्युलेशन), 2023 (त्यानंतर "SBR" म्हणून संबोधले जाते) परिपत्रकांद्वारे अधिसूचित केलेल्या "उत्पन्न ओळख, मालमत्ता वर्गीकरण आणि प्रगतीशी संबंधित तरतूदी यावरील सावधगिरीचे निकष - स्पष्टीकरणे" वरील Reserve Bank of India (RBI) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार, RBI सर्व कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये एकसमानता सुनिश्चित करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे ओव्हरड्यू आणि स्पेशल मेन्शन अकाउंट (SMA)/नॉन परफॉर्मिंग ॲसेट (NPA) वर्गीकरण आणि खात्यांचे अपग्रेडेशन या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.

देय तारीख/परतफेड तारीख: ही ती तारीख असते, ज्या दिवशी, मंजुरीच्या अटी/कर्ज करारात नमूद केल्या प्रमाणे, कर्ज खात्यावर बिल केलेल्या मुद्दल/व्याजाचा हप्ता देय असतो.

थकीत (डीफॉल्ट) खाती: मंजुरी अटी/ कर्ज करारामध्ये नमूद केलेल्या संबंधित तारखेला मुद्दल/व्याजाची थकबाकी पूर्ण भरली जात नाही, तेव्हा खाते डीफॉल्टमध्ये असेल, असे खाते थकीत कर्ज खाते म्हणून निर्दिष्ट केले जाईल. कंपनी, देय तारखेसाठी दिवसाच्या अखेरच्या प्रक्रियेचा भाग म्हणून, अशा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा विचार न करता, कर्ज खाते थकीत म्हणून चिन्हांकित करेल.

कर्जाच्या वर्गीकरणाचा आधार: चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, कर्ज खात्याचे SMA आणि NPA म्हणून वर्गीकरण करण्याचा आधार आणि त्याचे एक उदाहरण खाली नमूद केले आहे:


SMA 0: 30 दिवसांपर्यंत

SMA 1: 31 ते 60 दिवसांपर्यंत

SMA 2: 61 ते 90 दिवसांपर्यंत

NPA: 90 दिवसांपेक्षा जास्त

कर्ज खात्यांचे SMA किंवा NPA म्हणून वर्गीकरण हे, कंपनीच्या संबंधित तारखेसाठी दिवसाच्या अखेरच्या प्रक्रियेचा भाग म्हणून केले जाते आणि SMA किंवा NPA वर्गीकरण तारीख ही, कंपनी ज्या कॅलेंडर तारखेसाठी दिवसाच्या अखेरची प्रक्रिया चालवते ती तारीख असेल.



truecredits.in



hr@truecredits.in



0124-4642763

CIN: U65190HR2017PTC070653

SMA/NPA वर्गीकरणाचे उदाहरण: जर कर्ज खात्याची देय तारीख 31 मार्च 2021 असेल आणि कंपनीने या तारखेसाठी दिवसाच्या अखेरची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी पूर्ण देय रक्कम प्राप्त झाली नाही, तर थकीत तारीख 31 मार्च 2021 असेल. जर हे कर्ज खाते 30 दिवसांपर्यंत थकीत राहिले, तर ते SMA-0 म्हणून वर्गीकृत केले जाईल. शिवाय, जर ते खाते पुढे थकीत राहिले, तर 30 एप्रिल 2021 रोजी दिवसाच्या अखेरची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, म्हणजेच 30 दिवस सतत थकीत राहिल्यानंतर, हे खाते SMA-1 म्हणून चिन्हांकित केले जाईल. त्यानुसार, त्या खात्यासाठी SMA-1 वर्गीकरणाची तारीख 30 एप्रिल 2021 असेल.

त्याचप्रमाणे, जर हे खाते पुढे थकीत राहिले तर 30 मे 2021 रोजी दिवसाच्या अखेरची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, ते SMA-2 म्हणून चिन्हांकित केले जाईल आणि जर ते पुढे थकीत राहिले तर, विद्यमान मालमत्ता वर्गीकरण नियमानुसार, दिवसाच्या अखेरची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते NPA म्हणून वर्गीकृत केले जाईल.

SBR नुसार, **NPA म्हणून वर्गीकृत केलेले कर्ज खाते, मानक मालमत्ता म्हणून श्रेणीसुधारित केले जाईल जर तुम्ही मुद्दल, व्याज आणि/किंवा त्यातील इतर थकीत आणि देय रकमेची संपूर्ण थकबाकी पूर्ण भरली असेल** [येथे “मानक मालमत्ता” हा शब्दप्रयोग, अशा कर्ज खात्याचा अर्थ आणि संदर्भ देतो ज्याला SMA किंवा NPA म्हणून वर्गीकृत करण्याची आवश्यकता नाही].

वरील बाबी लक्षात घेता, कंपनी आपल्या सर्व ग्राहकांना हप्ते आणि इतर रक्कम, जर असेल तर, कोणत्याही विलंब किंवा डिफॉल्टशिवाय संबंधित देय तारखांना किंवा त्यापूर्वी भरण्याचा आणि त्यांच्या खात्यांचे SMA किंवा NPA म्हणून वर्गीकरण होण्याचे टाळण्याचा सल्ला देते.

महत्वाची टिप्पणी:

- तुमचे हप्ते वेळेवर भरा, ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढण्यास मदत होते.
- उच्च क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला कमी व्याजदरांसह उच्च कर्ज मूल्य मिळविण्यात मदत होऊ शकते.